

जलसंपदा विभागातील सर्व तांत्रिक/अतांत्रिक  
अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासंदर्भात

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: प्रशिक्षण-२०१३/प्र.क्र. ७४ /प्रशिक्षण

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: ४ मे, २०१३.

संदर्भ —

शासन निर्णय क्रमांक: शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टीआरएन-  
०९/प्र.क्र.३९/०९/१२-अ, दि.२३/०९/२०११

परिपत्रक —

आर्थिक, सामाजिक, राजकीय, व तांत्रिक बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे व प्रशासनामध्ये बदलासाठी आवश्यक असणारी लवचिकता साध्य करणे यासाठी राज्य शासन सेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून प्रशासन गतिमान होण्याकरिता राज्यातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी प्रशिक्षित असणे आवश्यक आहे

शासन निर्णय, सा.प्र.वि., क्र. टीआरएन-०९/प्र.क्र.३९/०९/१२-अ, दि.२३/०९/२०११ अन्वये महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित केलेले आहे. त्यानुसार सर्व अधिकारी/कर्मचा-यांच्या प्रशिक्षणविषयक गरजांचे विश्लेषण करून त्यांना प्रशिक्षित करणे अनिवार्य आहे. यशदामध्ये प्रशिक्षणविषयक गरजांचे विश्लेषण करून प्रशिक्षणाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यानुसार संबंधितांनी प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाची सेवानियमांशी सांगड घालण्यात आलेली असल्याने, या प्रशिक्षणाबाबत दक्ष राहण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

- १) विभागातील सर्व तांत्रिक / अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी नियमित वार्षिक वेतनवाढ मिळण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
- २) जलसंपदा विभागांतर्गत सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील सर्व तांत्रिक / अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांना नियमित वार्षिक वेतनवाढ मंजूर (Release) करण्यापूर्वी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्यासाठी प्रशिक्षण आराखडयानुसार विहित केलेले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे किंवा कसे याची खातरजमा करून तदंतरच त्यांना यथास्थिती नियमित वार्षिक वेतनवाढ मंजूर (Release) करण्याची कार्यवाही करावी.
- ३) आवश्यक प्रशिक्षणाअभावी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांस नियमित वार्षिक वेतनवाढ मंजूर न झाल्यास त्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी जबाबदार राहतील.

प्रशिक्षण आराखडयानुसार प्रशिक्षण पूर्ण करण्यासंदर्भात वरील सूचनांचे अनुपालन करून प्रशिक्षणाबाबत दक्ष राहण्याबाबत जलसंपदा विभाग (खुद्द) व अधिनस्त कार्यालयातील सर्व तांत्रिक/अतांत्रिक अधिकारी/कर्मचारी यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहेत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०५०४१४४९२८७३२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.र. पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग,

२. सर्व महासंचालक, जलसंपदा विभाग,
३. सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग,
४. सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग,
५. सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग,
६. प्रधान सचिव (ज.सं.प्र. व विकास) यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग,  
मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव (ज.सं.व्य. व लाक्षेवि)यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग,  
मंत्रालय, मुंबई
८. सर्व अधिकारी व कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई